

**PIDILITE INDUSTRIES LIMITED**  
 Regd. Office: Regent Chambers, 7<sup>th</sup> Floor, Jambhal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021. • Tel: 91 22 2835 7000  
 Fax: 91 22 2821 6007 • Email: investor.relations@pidilite.co.in  
 Website: www.pidilite.com • CIN: L24100MH1999PLC014336

**NOTICE**  
 NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 13<sup>th</sup> November, 2019 to consider and take on record, inter alia, the unaudited financial results for the second quarter and 6 months ended on 30<sup>th</sup> September, 2019.

Further, pursuant to Regulation 47(2) of aforesaid Regulations, this intimation is also available on the website of BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) where the Company's securities are listed and shall also be available on the website of the Company [www.pidilite.com](http://www.pidilite.com).

**For Pidilite Industries Limited**  
**Place : Mumbai Puneet Bansal**  
**Date : 15<sup>th</sup> October, 2019 Company Secretary**

**Cipla Limited**  
 CIN: L24239MH1935PLC002380

Regd. Office: Cipla House, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013  
 Tel. No.: (022) 2482 6000 • Fax No.: (022) 2482 6120  
 E-mail: cosecretary@cipla.com • Website: www.cipla.com

**NOTICE**  
 A meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 6<sup>th</sup> November, 2019 *inter alia* to consider and approve unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2019.

This information is also available on the Company's website i.e. [www.cipla.com](http://www.cipla.com) under Investor section and on the stock exchange websites i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

**For CIPLA LIMITED**  
 Mumbai Rajendra Chopra  
 14<sup>th</sup> October, 2019 Company Secretary

**UMANG DAIRIES LIMITED**  
 Regd. Office: Gajraula Hasampur Road, Gajraula - 244 235, Dist. Amroha (U.P.)  
 Phone: 05657973504-5, CIN: L15111UP1992PLC014342  
 Email: sharesumang@gmail.com, Website: www.umangdairies.com

**NOTICE**  
 NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 21<sup>st</sup> October 2019 at New Delhi, to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the second quarter ended 30<sup>th</sup> September 2019.

This information is also available on the website of the Company viz. [www.umangdairies.com](http://www.umangdairies.com) and the websites of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)).

**For UMANG DAIRIES LIMITED**  
**Sd/- (Pankaj Kamra)**  
**Company Secretary**  
 Place: New Delhi  
 Date: 14.10.2019

**Huhtamaki PPL Ltd.**  
 Regd. Office: 12A-06 B-Wing, 13<sup>th</sup> Floor, Parinee Crescendo, C-38/39 G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051  
 Tel No.: +91 (22) 6174 0400, Fax No.: +91 (22) 61740401  
 Website: www.ppl.huhtamaki.com, Email: investor.communication@ppl.huhtamaki.com  
 CIN No.: L21011MH1950FLC145537

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company, will be held on Friday the 25<sup>th</sup> October, 2019, inter-alia, to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> September, 2019.

This information is also available on the website of the Company [www.ppl.huhtamaki.com](http://www.ppl.huhtamaki.com) and on the website of the Stock Exchanges [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

**For Huhtamaki PPL Ltd.**  
**Place: Mumbai D V Iyer**  
**Date : 14<sup>th</sup> October, 2019 Company Secretary**

**CARE Ratings**  
 Professional Risk Opinion

**CARE Ratings Limited**  
 (CIN:L67190MH1993PLC071691)  
 Regd. Office: 4<sup>th</sup> Floor, Godrej Coliseum, Somaiya Hospital Road, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400022.

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, November 04, 2019, inter-alia, (a) To consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter & half year ended September 30, 2019. (b) To consider declaration of Interim Dividend, if any.

The Notice is also available on the Stock Exchanges website, [www.bseindia.com](http://www.bseindia.com) & [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and company's website [www.careratings.com](http://www.careratings.com)

**For CARE Ratings Limited**  
**Sd/- Navin Kumar Jain**  
**Company Secretary**  
**ACS 10703**  
 Place: Mumbai  
 Date: October 14, 2019

**Jyothy labs**

**JYOTHY LABS LIMITED**  
 (Formerly known as Jyothy Laboratories Limited)  
 CIN: L24240MH1992PLC128651  
 Regd. Office: 'Ujala House', Ram Krishna Mandir Road, Kondivita, Andheri (E), Mumbai - 400 059.  
 Tel: 022-66892800, Fax: 022-66892805,  
 Email Id: secretarial@jyothy.com, Website: www.jyothy.com

**Notice**  
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other relevant Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of Jyothy Labs Limited (Formerly known as Jyothy Laboratories Limited) is scheduled to be held on Tuesday, October 22, 2019, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company on Standalone and Consolidated basis for the quarter and half year ended September 30, 2019, with limited review thereon by the Statutory Auditors of the Company.

The aforesaid intimation can also be accessed on the website of the Company i.e. [www.jyothy.com](http://www.jyothy.com) and on the website of the Stock Exchanges i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

**For Jyothy Labs Limited**  
**(Formerly known as Jyothy Laboratories Limited)**  
**Place: Mumbai Sd/- Shreyas Trivedi**  
**Date : October 14, 2019 Head - Legal & Company Secretary**

**Cummins India Limited**  
 Regd. Office : Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India  
 (CIN: L29112PN1962PLC012276)  
 Tel. : (020) 67067000 Fax : (020) 67067015.  
 Website: www.cumminsindia.com  
 Email : cil.investors@notes.cummins.com

**NOTICE**  
 Notice is hereby given, in terms of Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, that a meeting of the Board of Directors of the Company will be held at Mumbai on Thursday, October 24, 2019 to consider and approve the unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended September 30, 2019.

Details will be available on the above-mentioned website of the Company and on the websites of BSE Limited (i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and National Stock Exchange of India Limited (i.e. [www.nseindia.com](http://www.nseindia.com)).

**For Cummins India Limited**  
**Hemiksha Bhojwani**  
**Company Secretary & Compliance Officer**  
 Pune  
 October 14, 2019 ICSI Membership No.: ACS22170

**SONATA SOFTWARE LIMITED**  
 (CIN.No.L72200MH1994PLC082110)  
 Regd. Office: 208, T V Industrial Estate, 2<sup>nd</sup> Floor, S K Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030.  
 Corporate Office: 1/4, APS Trust Building, Bull Temple Road, N.R.Colony, Bengaluru - 560 004.  
 Tel: +91 -80-67781999, Fax: +91-80-26610972,  
 Website: www.sonata-software.com  
 Email id: info@sonata-software.com

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 30<sup>th</sup> day of October, 2019 at Mumbai to consider and approve, inter-alia, the un-audited financial results (Standalone and Consolidated) for Quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2019 and declaration of an Interim Dividend, if any, for the Financial Year 2019-20.

The Notice is also available on the Company's website [www.sonata-software.com](http://www.sonata-software.com) and on the website of the stock exchanges where the Company's shares are listed viz.: [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

**For SONATA SOFTWARE LIMITED**  
**Mangal Kulkarni**  
**Company Secretary and Compliance Officer**  
 Place : Bengaluru  
 Date : 14<sup>th</sup> October, 2019

**MALAD (W) BRANCH**  
 Opp. Nattraj Market, S.V. Road, Malad (w), Mumbai-400 064  
 Tel: 022-28827711/2882 2764/2882 4806 Fax: 2882 0097  
 Email: Maladw.mumbai@bankofindia.co.in

**APPENDIX IV POSSESSION NOTICE**  
 [Rule 8(1)] (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the **Bank of India, Malad (W)** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 03.01.2018 and further **corrigendum notice dated 20.01.2018** calling upon the borrower/mortgagor/guarantor **M/s. Essenza Life Sciences Pvt Ltd, Maxima Systems Ltd, Mr. Manoj B. Shah, Mr. Mayur B. Shah, Mr. Mahesh B. Shah, Mr. Tarang M. Shah, Mr. Manan M. Shah, Mr. Siddharth M. Shah, Mr. Kunal M. Shah** to repay the amount mentioned in the notice being **Rs.6,35,89,358.78/(Rupees Six Crore Thirty Five Lacs Eighty Nine Thousand Three Hundred Fifty Eight and Paise Seventy Eight Only)** (Contractual dues upto the date of notice) with further interest @ 4.50% over base rate presently @13.95% in respect of cash credit and term loans p.a. with monthly rests and all cost, charges, expenses, incurred by bank, till repayment by you within 60 days from the date of receipt of the said notices.

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken **Physical** possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of said act read with Rule 8 of the said Rules, 2002 on this **11<sup>th</sup> of October of the year 2019.**

The Borrower/Mortgagor/Guarantor mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Bank of India, Malad (W) Branch** for an amount of **Rs.6,35,89,358.78/(Rupees Six Crore Thirty Five Lacs Eighty Nine Thousand Three Hundred Fifty Eight and Paise Seventy Eight Only)** (Contractual dues upto the date of notice) with further interest @ 4.50% over base rate presently @13.95% in respect of cash credit and term loans p.a. with monthly rests and all cost, charges, expenses, incurred and to be incurred thereon.

**The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.**

Sr. No.	Description of Immovable Property	₹ In crores
1.	Plot Situated at Survey No.337/P3, and Khatta No.336, situated within the village limit of Bhamti, Tal Dharampur Dist-Valsad, Gujarat owned by Maxima Systems Ltd, Shri. Mayur B Shah, Shri. Manoj B Shah, and Shri. Mahesh B Shah.	122.96
	(ii) Other Deposits	307.40
	25% of the aggregate of the paid up capital and free reserves	307.40
<b>Total</b>		<b>430.36</b>

**Sd/- (Mr. Mangesh Patil) Authorised Officer**  
**Place: Banti (Dharampur) Bank of India Malad (w) Branch**  
**Date: 11/10/2019**

**Asahi Songwon Colors Limited**  
 "Adding Colors to life"  
 Regd. Office: "Asahi House", 13, Aaryans Corporate Park, Nr. Shilaj Railway Crossing, Thaltej Shilaj Road, Thaltej, Ahmedabad - 380 059, Gujarat Tel. No.: +91 79 39825000  
 email: cs@asahisongwon.com, website: www.asahisongwon.com, CIN:L24222GJ1990PLC014789

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019**

Sr. No.	Particulars	Rs. in lakhs except EPS		
		Quarter Ended 30/09/2019	Half Year Ended 30/09/2019	Quarter Ended 30/09/2018
1.	Total Income from Operations	7160.58	15339.97	8394.10
2.	Net Profit for the period (before tax and exceptional items)	627.57	1025.01	768.25
3.	Net Profit for the period before tax (after exceptional items)	627.57	1025.01	768.25
4.	Net Profit for the period after tax (after exceptional items)	786.03	1323.92	529.92
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	805.88	1313.65	484.31
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1227.23	1227.23	1227.23
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			
8.	Earnings per share (for Continuing and discontinued operations)			
	Basic	6.40	10.79	4.32
	Diluted	6.40	10.79	4.32

Notes : 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results will be available on the Stock Exchange website namely [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on the Company's website at [www.asahisongwon.com](http://www.asahisongwon.com).

**For and on behalf of Board of Directors**  
**Asahi Songwon Colors Limited**  
**Sd/- Mrs. Paru M. Jaykrishna**  
**Chairperson & Mg. Director**  
 Place: Ahmedabad  
 Date : October 14, 2019

**DHAMPUR SUGAR MILLS LIMITED**  
 FORM DPT- 1  
 CIRCULAR IN THE FORM OF ADVERTISEMENT INVITING DEPOSITS  
 [Pursuant to section 73 (2)(a) and section 76 and rule 4(1) and 4(2) of the Companies (Acceptance of Deposits) Rules, 2014]

1. **GENERAL INFORMATION**  
 a. Name, address, website and other contact details of the company:  
 Dhampur Sugar Mills Limited, Dhampur -246761, District Bijnor (U.P.), www.dhampur.com, email: investordes@dhampur.com, Ph: 011344-220662.  
 b. Date of incorporation of the company: 22/05/1933  
 c. Business carried on by the company and its subsidiaries with the details of branches or units, if any:  
 The Company is engaged in the manufacture and sale of Sugar, Chemical and Power. Company's Corporate office is at New Delhi and Registered office is at Dhampur, Distt. Bijnor, U.P and Factories are at Dhampur Distt. Bijnor, U.P, DSM Sugar Asmoli Distt. Sambhal, U.P, DSM Sugar Manspur, Distt. Muzaffargarh, DSM Sugar Rajpura, Distt. Budaun, U.P and DSM Sugar Meeranji Distt. Bareilly.  
 Business carried on by the subsidiaries:-  
 The Company has three subsidiaries named 'Dhampur International PTE Limited, Singapore' 'Ehaat Limited, Dhampur', and 'DETS Limited, Dhampur' Businesses:  
 1. Dhampur International PTE Limited - Trading in Commodities and Investments  
 2. Ehaat Limited - Distribution Business of Consumer Products  
 3. DETS Limited - Manufacturing and fabrication of plant and machinery and engineering goods  
 d. Brief particulars of the management of the company:  
 The Company is managed under the superintendence, control and directions of the Board of Directors, by the Whole Time Chairman, Managing Directors and Whole Time Directors of the Company.  
 e. Names, addresses, DIN and occupations of the directors:

Name	Address	Din	Designation	Occupation
Shri Vijay Kumar Goel	46, Friends Colony East, New Delhi-110065	00075317	Chairman	Business
Shri Ashok Kumar Goel	61, Friends Colony East, New Delhi-110065	00076553	Vice Chairman	Business
Shri Gaurav Goel	61, Friends Colony, New Delhi, 110065, Delhi, India	00076111	Managing Director	Business
Shri Gautam Goel	19, Nassim Road #01-12, Nassim Park, Residency, Singapore 258461, SG.	00076326	Managing Director	Business
Shri Ashwani Kumar Gupta	1/2 Gokhley Marg, Lucknow, 226001, Uttar Pradesh, India	00108678	Independent Director	Chartered Accountant
Shri Mahesh Prasad Mehrotra	C-561, Defence Colony, New Delhi 110024, India	00016768	Independent Director	Chartered Accountant
Shri Priya Brat	E 399 Greater Kailash, Part II, New Delhi, 110048,	00041859	Independent Director	Retired Bank Executive
Shri Harish Saluja	N - 136,, Panchsheel Park, New Delhi, 110017,	01233800	Independent Director	Business
Shri Rahul Bedi	A-14, Niti Bagh, New Delhi, 110049, India	02573535	Independent Director	Journalist
Shri Mahendar	Punjab National Bank, Circle Office Ramganga Vihar Phase-II Moradabad 244001	08190074	Nominee Director (PNB)	Service
Shri Sandeep Kumar Sharma	Sugar Mills Compound, Dhampur, 246761, Uttar Pradesh, India	06906510	Whole Time Director	Service
Smt Nandita Chaturvedi	S-561, Flat No. 8, Greater Kailash-II, New Delhi, 110048, Delhi, India	07015079	Independent Director	Consultant

f. Management's perception of risk factors:  
 Sugar is a seasonal industry. Raw material i.e Sugarcane price is governed by State Government. Sugar Prices are demand/supply driven based on various external factors like production in the domestic and international market. Central Government is regulating price by fixing Maximum Support Price and also imposing stock holdings in the sugar mills. These measures are maintaining sugar prices in the market.  
 Power sale and its tariff is subject to various government policies.  
 Chemical Business is subject to various external factors including prices, production and demand for the products.  
 g. Details of default, including the amount involved, duration of default and present status, in repayment of-  
 i) Statutory dues: The Company is generally regular in depositing statutory dues with appropriate authorities.  
 ii) debentures and interest thereon: None  
 iii) loan from any bank or financial institution and interest thereon: None

2. **PARTICULARS OF THE DEPOSIT SCHEME**  
 a. Date of passing of board resolution: 20th May, 2019  
 b. Date of passing of resolution in the general meeting authorizing the invitation of such deposits: 02nd September, 2019  
 c. Type of deposits, i.e., whether secured or unsecured: Unsecured  
 d. Amount which the company can raise by way of deposits as per the Act and the rules made thereunder and the aggregate of deposits actually held on the last day of the immediately preceding financial year and on the date of issue of the Circular or advertisement and amount of deposit proposed to be raised and amount of deposit repayable within the next twelve months;

Period	Minimum Amount (in ₹)	Rate of Interest		Periodicity of Interest
		Public, Employees & Shareholders	Shareholders	
1 Year	₹50,000/-	10.25%	9.84%	Quarterly
2 Years	₹50,000/-	10.25%	10.33%	Quarterly
3 Years	₹50,000/-	10.25%	10.84%	Quarterly

(CUMULATIVE SCHEME)  

Period	Minimum Amount (in ₹)	Public, Employees & Shareholders		Periodicity of Interest
		Maturity value	Effective Rate	
1 Year	Rs.50,000/-	Rs.55,325/-	10.65%	Quarterly
2 Years	Rs.50,000/-	Rs.61,218/-	11.22%	Quarterly
3 Years	Rs.50,000/-	Rs.67,738/-	11.83%	Quarterly

 e. Total number of depositors: 546  
 f. Default, if any, in repayment of deposits and payment of interest thereon, if any, including number of depositors, amount and duration of default involved: None  
 g. Any waiver by the depositors, of interest accrued oil deposits: Not Applicable.

4. **FINANCIAL POSITION OF THE COMPANY**  
 a. Profits of the company, before and after making provision for tax, for the three financial years immediately preceding the date of issue of circular or advertisement; ₹ in crores

Financial Year Ended	Profit before tax	Profit after tax
31-03-2017	321.19	243.04
31-03-2018	210.69	157.16
31-03-2019	320.96	254.96

 b. Dividends declared by the company in respect of the said three financial years; interest coverage ratio for last three years (Cash profit after tax plus interest paid or interest paid)

Financial Year Ended	Dividend declared on Equity Shares (Excl. DDT) (%)	Interest Coverage Ratio
31-03-2017	60.00%	39.84
31-03-2018	30.00%	19.92
31-03-2019	65.00%	43.16

c. A summary of the financial position of the company as in the three audited balance sheets immediately preceding the date of issue of circular or advertisement: ₹ in crores

	AS AT		
	31.03.2017	31.03.2018	31.03.2019
<b>EQUITY AND LIABILITIES</b>			
Share Capital	66.45	66.45	66.45
Other Equity	844.63	949.66	1176.65
Deferred Tax Liabilities (Net)	28.27	37.16	37.67
Non-Current Liabilities	555.82	454.21	582.09
Current Liabilities	1829.98	1615.12	1964.53
<b>Total</b>	<b>3325.15</b>	<b>3122.60</b>	<b>3827.39</b>
<b>ASSETS</b>			
Plant, Property & Equipment	1519.12	1616.26	1626.68
Non - Current Investments	7.12	7.12	32.95
Long Term Loans and advances	3.28	8.74	3.57
Other Non - Current Assets	13.75	47.90	28.93
Current Assets	1781.88	1442.58	2135.26
<b>Total</b>	<b>3325.15</b>	<b>3122.60</b>	<b>3827.39</b>

## Previous Year figures have been reclassified/regrouped/recast, wherever considered necessary.  
 d. Audited Cash Flow Statement for the three years immediately preceding the date of issue of circular or advertisement: ₹ in crores

Particulars	2016-2017	2017-2018	2018-2019
<b>CASH FLOW FROM/(USED IN):</b>			
Operating Activities	(49.97)	805.41	(175.43)
Investing Activities	(56.43)	(165.56)	(88.87)
Financing Activities	106.20	(648.41)	264.70
Net Increase/(decrease) in cash and cash equivalents	(0.20)	(8.56)	0.40

## Previous Year figures have been reclassified/regrouped/recast, wherever considered necessary.  
 e. Any change in accounting policies during the last three years and their effect on the profits and the reserves of the company: No

5. **A DECLARATION BY THE DIRECTORS THAT -**  
 a. The company has not defaulted in the repayment of deposits accepted either before or after the commencement of the Act or payment of interest thereon;  
 b. the board of directors have satisfied themselves fully with respect to the affairs and prospects of the company and that they are of the opinion that having regard to the estimated future financial position of the company, the company will be able to meet its liabilities as and when they become due and that the company will not become insolvent within a period of one year from the date of issue of the circular or advertisement;  
 c. the company has complied with the provisions of the Act and the rules made thereunder;  
 d. the compliance with the Act and the rules does not imply that repayment of deposits is guaranteed by the Central Government;  
 e. the deposits accepted by the company before the commencement of the Act have been repaid (or will be repaid along with interest on maturity and until they are repaid, they shall be treated as unsecured and ranking pari passu with other unsecured liabilities).  
 f. In case of any adverse change in credit rating, depositors will be given a chance to withdraw deposits without any penalty.  
 g. the deposits shall be used only for the purposes indicated in the circular or circular in the form of advertisement;  
 h. the deposits accepted by the company (other than the secured deposits, if any, aggregate amount of which, to be indicated) are unsecured and rank pari passu with other unsecured liabilities of the company.  
 The circular in the form of Advertisement has been duly approved by the Board of Directors in its meeting held on 09.09.2019 and a copy duly signed by the majority of Directors on the Board of Directors of the Company as constituted at the time the Board approved the text of this advertisement has been delivered to the Registrar of Companies, U.P.

**FOR DHAMPUR SUGAR MILLS LIMITED**  
**V.K GOEL A.K GOEL GAURAV GOEL SANDEEP SHARMA**  
**M.P MEHROTRA A.K GUPTA PRIYA BRAT HARISH SALUJA**

**PLACE: NEW DELHI**  
**DATE : 09.09.2019**

**Note:**  
 1. Depositors who have not claimed their amount on maturity are requested to claim their amount from the Company by submitting their FDR receipts duly discharged.  
 2. Depositors are also requested to update their details like PAN, Aadhar, e-mail address, Phone no., Address etc.

